

Ajmera Realty & Infra India Limited

Regd. Office: "Citi Mall", 2nd Floor, Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@vsnl.com • Website: www.aril.co.in
CIN NO. L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIL/BSE-NSE/2019-20

Date: 11th November, 2019

The Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Script Code : 513349	National Stock Exchange of India Limited 5 th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra(East) Mumbai-400051 Script Code : AJMERA
--	--

Sub: Newspaper Publication of Financial Results for Quarter and Half Year ended 30th September, 2019.

Dear Sir,

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed the newspaper advertisements published in Business Standard and Mumbai Lakshadeep on 8th November 2019.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,
For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED


HARSHINI D. AJMERA
COMPLIANCE OFFICER

Encl: As above



Ajmera Realty & Infra India Limited

CIN: L27104MH1985PLC035659

Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

Tel: +91-22-66984000 | Fax : +91-22-26325902 | Website: www.aril.co.in

E-mail Id: investors@ajmera.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

		(Rs. in Lakhs)					
Sr. No.	Particulars	Consolidated			Standalone		
		Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended
		30-Sep-19	30-Sep-18	30-Sep-19	30-Sep-19	30-Sep-18	30-Sep-19
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income From Operations	10,661	11,307	20,235	10,544	10,973	19,917
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	1,374	2,002	2,754	1,257	1,811	2,437
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	1,374	2,002	2,754	1,257	1,811	2,437
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,189	1,623	2,215	1,075	1,449	1,901
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,189	1,623	2,215	1,075	1,449	1,901
6	Paid up Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			59,786			54,175
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)	3.35	4.57	6.24	3.03	4.08	5.36
	1) Basic						
	2) Diluted						

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on 7th November, 2019 along with limited review by the Statutory Auditors.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- The figures of the previous years have been regrouped /rearranged wherever necessary to conform current period's classification
- The results for the Quarter ended 30th September, 2019 are available on BSE Limited website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com/corporates) and on Company's website (URL: http://www.aril.co.in/financial-results.php)

For Ajmera Realty & Infra India Ltd

SD/-

Manoj I. Ajmera

Managing Director

Date : 7th November, 2019

Place : Mumbai

NORTHERN ARC CAPITAL LIMITED

CIN: U65910TN1989PLC017021

Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

Statement of Standalone Financial Results for the half year ended September 30, 2019

		(Rs. in Lakhs, except per equity share data)		
Sl. No.	Particulars	Half year ended	Half year ended	Year ended
		September 30, 2019	September 30, 2018	March 31, 2019
		Unaudited (note g)	Unaudited (note g)	Audited
1	Total Income from Operations	30,557.70	26,520.90	56,141.89
2	Net Profit for the Period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	7,208.15	7,142.38	14,580.31
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional and/ or Extraordinary Items)	7,208.15	7,142.38	14,580.31
4	Net Profit for the Period after Tax, (after Exceptional and/ or Extraordinary Items)	4,468.95	4,646.55	8,935.55
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	4,815.19	3,219.35	7,775.26
6	Paid-up Equity Share Capital	8,421.68	7,836.57	7,836.58
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	115,869.81	61,073.82	106,883.32
8	Net Worth (Equity and Preference Share Capital + Reserve and Surplus excluding Revaluation Reserve)	124,291.49	68,910.39	114,719.90
9	Paid-up Debt Capital / Outstanding debt			



जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मी, श्रीमती रेखा दिलीप गुमा, माध्यमकट्टर केम्पली मेम्बर्शिप लिमिटेडच्या इंडिया लिमिटेड, यांचे नोंदीकृत कार्यालय क्र.६, रॉयल रोड, कॅन्टोमेन्ट वि.वि., तामिळनाडू-६२०००१ यांचे फोनिओ क्र.०२११२४३५ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.५१६८६, अनुक्रमांक १६०९३२४-१६०९०२३, योजनेस संख्या १२००, सभागावळ/गहाळ ठिकाण वितरित आणि त्यांची कंपनीकडे दुय्य भागप्रमाणपत्र विवरासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कंपनीकडे कळवावे, अन्यथा आपणा/माझा यांचे दुय्य भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल.

दिनांक: ०८.११.२०१९
ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्व.श्रीमती अमिता सुधील बांदिवडेकर हे फ्लॅट क्र.१-ए-८, विष्णू पार्क कॉम्प्लेक्स होसिंग सोसायटी लिमिटेड, नुना विवा गावाजवळ, गाण्डी मंदिर गल्ली, विार (प.)-४०१३०३ या जागेच्या ५०% मालक होत्या यांचे २३.०४.२०१९ रोजी निधन झाले. त्यांनी दि.०९.०९.२०१९ रोजी नोंदीकृत मृत्युपत्र तयार केले होते.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटसंदर्भात विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बंधीस, न्याय, परिक्षा, वासाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक्क, बहिष्कार, परवाना, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात त्यांचे आक्षेप/दावा शुद्धीकरण दस्तावेजांच्या प्रतिसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग केले आहेत आणि/किंवा स्विकारिले आहेत असे समजले जाईल आणि दिनांक ०९.०९.२०१९ रोजीच्या मृत्युपत्रानुसार सोसायटीद्वारे सदर फ्लॅट क्र. १ ए. बांदिवडेकर व श्रीमती अमृता गौरी. पटेल यांच्या नावे सामायिकरण ५०% शेअर हस्तांतरित केले जातील.

सही/-
ठिकाण: मुंबई श्रीमती वनिता योगेश आंभरे
दिनांक: ०८.११.२०१९ वकील चक्र-व्यायानव
दुकान क्र.१६, तळमजला, अर्जुन स्केअर मॉल, मार्केट लेन, बोविवली कोर्टजवळ, बोविवली (प.), मुंबई-९२.

ATHENA CONSTRUCTIONS LIMITED

CIN: L45200MH2011PLC215862
Regd. Office: 203, Shivam Kamal, A Wing Tajpal Road, Vile Pagar (East) Mumbai-400059
Email: Id.athenaconstructions2011@gmail.com
Website: www.athenaconstructions.in
Tel No. :+91 4209 1000

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, 10.00 AM, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019.

The said information is also available on the website of the Company at www.athenaconstructions.com and may also be available on Stock Exchange website at www.bseindia.com.

For Athena Constructions Limited
Sd/-
Ravi Kant Rathil
Director
Place: Mumbai DIN No: 00862459
Date: November 07, 2019

PUBLIC NOTICE

SMT. RIMPLE W/O. SHARAD JAIN is owner in respect of Flat No. B-9, on the Second floor, in the society known as "Krupali Geeraj CHS Ltd." situated at Saibaba Nagar, Saibaba Mandir road, Borivili (West), Mumbai 400 092. She stated that (1) Original Agreement dated 20/05/1978 between M/s. Prabodh & Company to Hansaben Hematlal Modi and Mrs. Prasaban Harsukhlal Modi was lost or misplaced, and after said Hansaben Hematlal Modi and Mrs. Prasaban Harsukhlal Modi were sold the said flat No. B-9 to Mr. Rupal Kamlesh Parekh and Mr. Kamlesh Kantilal Parekh vide Agreement dated 30/07/1986 and thereafter said Mr. Kamlesh Kantilal Parekh died on 14/03/2000, after his sad demised society has transferred said flat in the name of Mr. Rupal Kamlesh Parekh

The owner has decided to mortgage the flat to our client The Karur Vysya Bank Ltd.

Any person/heir and legal representatives having any claim over the said flat should intimate us in writing within 7 days of this publication.

Pradip Shukla & Co.
Advocates & Notary
Chamber no. 7, 3rd floor,
Shree Hanuman Building
R.S. SapreMarg(Picket Road),
Mumbai 400 002

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. श्रियास तुकाराम म्हसकर, र/डि: गाव आकुर्ली, ता. पानवेल, जि. रायगड हे इंडियन आईल कॉर्पोरेशनकारिता बी साईट आर.ओ. विकास करू इच्छित आहेत. मालक तुकाराम राजाराम म्हसकर यांच्याकडून नोंदीकृत बंधीस करारनामा क्र.१३७१९/२०१९ अंतर्गत उपरोक्त सव्हे क्र.मधील एकूण क्षेत्रफळ ०.६५.७० पैकी सुमारे १६.०० चौ.मी. क्षेत्र असलेले सव्हे क्र.५५, हिस्सा क्र.१, गाव आकुर्ली, ता. पानवेल, जि. रायगड येथील जमिनीचे श्री. श्रियास तुकाराम म्हसकर मालक आहेत. सदर बंधीस करारनामा १८.१०.२०१९ पासून प्रभावी आहे. श्री. श्रियास तुकाराम म्हसकर यांनी इंडियन आईल कॉर्पोरेशनकारिता बी साईट आर.ओ. म्हणून सदर प्लॉट विकास करण्याचे नियोजित केले आहे.

उपरोक्त मालमत्ता सर्व अधिभार व दावापासून मुक्त आणि स्पष्ट बाजारभाव योग्य आहे. जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट किंवा भागावर वारसाहक्क, तारण, विक्री, बंधीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्याय, परिक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, बहिष्कार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकरता वकिलाकडे इमार्त क्र.एल-३, ४०६, शिवांगी, लोक-केदार होसिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड, मुंबई-४०००८० येथे प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. नोंदीस कालावधीनंतर प्राप्त कोणताही आक्षेप त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जातील आणि श्री. श्रियास तुकाराम म्हसकर हे अशा कोणत्याही आक्षेपांच्या संदर्भात वाचता येतील.

श्रीमती उमा एस. सिनलकर वकील

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED
(Formerly known as Galaxy Entertainment Corporation Limited)
CIN: L15100MH1981PLC024988
Registered Office: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (East), Mumbai - 400072 / Tel: 022 - 6199 4282.
Email: investors@galaxycloudkitchens.in / Website: www.galaxycloudkitchens.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 14, 2019, inter alia, to consider, approve and take on record the un-audited financial results for second quarter and half year ended on September 30, 2019.

The said notice may be accessed on the website of the Company at www.galaxycloudkitchens.in and website of BSE Limited at www.bseindia.com.

For Galaxy Cloud Kitchens Limited
Sd/-
Suchita Rajput
Company Secretary
Place : Mumbai
Date : November 7, 2019

नमुना क्र.आयएनसी-२६
(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथून संचाल्य दमण व दीव येथे स्थलांतराकरिता जाहीर सूचना

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (ख) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरण आणि

सेलो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदीकृत कार्यालय: सेलो हाऊस, कॉर्पोरेट अँव्हेन्यू, बी विंग, सोनावाला रोड, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. ... याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०४ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या विशेष संसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून संचाल्य दमण व दीव येथे स्थलांतरित करण्याकरिता कंपनीचे मेमोरँडम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तीच्या हितास कंपनीचे नोंदीकृत कार्यालयाच्या निवोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्याकडे, एम मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदीकृत कार्यालयात पाठवावी.

सेलो हाऊस, कॉर्पोरेट अँव्हेन्यू, बी विंग, सोनावाला रोड, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६३.

अर्जदारांच्या वतीने व करिता
सेलो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड
सही/-
प्रदीप जी. राठोड
संचालक
दिनांक: ०८.११.२०१९
ठिकाण: मुंबई
डिआयएन:००८७५२७

फोर्बेस टेक्नोसिस्ट लिमिटेड
CIN:U29290MH1991PLC062425
नोंदीकृत कार्यालय: फोर्बेस इमारत, चण्डीनी रम मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१
दूर:०२२-४०६३२१५५, फॅक्स:०२२-४०६३२१५६, वेबसाईट: www.forbestechsys.com
ई-मेल: vinayak.prasad@forbestechsys.com

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या सहामाही/वर्षाकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल
(र.लाखान, इंग्रिपस व्यतिरिक्त)

तपशील	संपलेली सहामाही ३०.०९.१९ अलेखापरिहित	संपलेली सहामाही ३०.०९.१८ अलेखापरिहित	संपलेली वर्ष ३१.०३.१९ लेखापरिहित
कार्यकलातून एकूण उत्पन्न	४०३२.८२	५१९५.४६	१२३८५.३४
कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (कर, अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर)	(१४२०.५८)	(५६९.८३)	१०.८६
करपूर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	(१४२०.५८)	(५६९.८३)	१०.८६
करानंतर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	(१४२०.५८)	(५६९.८३)	१०.८६
कालावधीकरिता एकूण सर्वकथ नफा/(तोटा)	२६८५.७२	२६८५.७२	२६८५.७२
भण्डा केलेले समभाग भांडवल	(१८४९.०५)	(१६६८.५२)	(१३०.७७)
राखीव (पुनर्मुद्व्यापित राखीव वाकूनू)	८८८.७१	१०२५.६०	२५५८.९५
उपडाल	८२८.७६	९१९५.६९	८८३१.००
भण्डा केलेले ऋण भांडवल/धक्कावी ऋण धक्कावी प्राथमिक शेरस	९.७४	८.३३	३.५४
उत्पन्न प्रतिभा (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी)	(६.४०)	(२.५२)	०.०४
मूळ	(६.४०)	(२.५२)	०.०४
सोमिक्वत	-	-	-
भांडवल लेखीत राखीव	(०.९५)	(०.५८)	०.४९
डिबेंचर रिटायन राखीव	(२.२०)	(०.५५)	१.४९

दिप: सेलो (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२ अन्वये एमएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली सहामाही वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. सहामाही/वर्षाकरिताचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.forbestechsys.com वेबसाईटवर आणि एमएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फोर्बेस टेक्नोसिस्ट लिमिटेडकरिता
सही/-
विनायक प्रसाद
व्यवस्थापकीय संचालक व सीईओ
डिआयएन:००९३१६५८

दिनांक: ०६.११.२०१९
ठिकाण: मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

निविदा सूचना क्र. नमूमा/का.अ.(नेरूळ)/ 16 /2019-20

अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजपत्रकिय रक्कम (रु.)
1	नेरूळ प्रभाग क्र. 96 से.16 ए येथील प्लॉट नं.69 च्या गेटची कॅम्पोसिट पॅनेल बसवुन सुधारणा करणे.	264315
2	नेरूळ प्रभाग क्र. 93 सेक्टर-20 येथील हिमगिरी सोसायटी समोर भूखंड क्र. 10 येथे एस.एस.रेलिंग बसवुन पाय-यांची सुधारणा करणे.	200953
3	नेरूळ प्रभाग क्र. 93 सेक्टर-20 येथे हिमगिरी सोसायटी भूखंड क्र.10 येथील पाय-यांना एस.एस.रेलिंग बसवुन सुधारणा करणे.	200953
4	नेरूळ प्र.क्र.88 से-15 मस्जिद समोरील रस्त्यांची BM व AC करून दुरुस्ती करणे.	290342
5	नेरूळ प्रभाग क्र.84 सेक्टर-2 येथील नर्सरी जवळ पदपथाची सुधारणा करणे.	279467
6	नेरूळ प्रभाग क्र.84 सेक्टर-2 येथील शिवरणे विद्यालय समोरील पदपथाची सुधारणा करणे.	284199
7	नेरूळ प्रभाग क्र.84 सेक्टर-4 येथे सीरवी समाज मंदिर दफनभूमी समोर एम.एस.रेलिंग पुर्वेवणे व बसविणे.	261861
8	नेरूळ प्रभाग क्र.84 सेक्टर-2 येथील घरकुल असो. सोसायटी जवळील पदपथाची सुधारणा करणे.	284434
9	नेरूळ प्रभाग क्र.84 सेक्टर-2 येथील रिट्टी सिध्दी इंटरप्रायजेस राजीव गांधी ब्रिज खालील पदपथाची सुधारणा करणे.	264052
10	नेरूळ प्रभाग क्र.84 सेक्टर-2 येथील एम.एस.सी.बी.सबस्टेशन जवळील पदपथाची सुधारणा करणे.	267209
11	नेरूळ विभागातील प्रभाग क्र.82 सेक्टर- 24 जुईनगर येथील सुयोग सोसायटी जवळील मोकळ्या भूखंडाची सुधारणा करणे.	282613

फेर-निविदा पुस्तिका दिनांक 08 / 11 /2019 ते दिनांक 15 / 11 /2019 दुपारी 3.00 वाजेपर्यंत ई-टेंडरींग सेल, तळ मजला नं.1 व 2 गवर्धन चौक से15ए सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई येथून विकत घेता येतील सदर निविदा सूचना नमूमा www.nmmc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदा पुस्तिकेमध्ये निविदेबाबत सविस्तर नमुद केले आहे.

सही /-
कार्यकारी अभियंता (नेरूळ)
नवी मुंबई महानगरपालिका
जाक-नमूमापाजस/आहिरात/936/2019

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

विश्वप्रभा व्हर्चुअल लिमिटेड
(पूर्वीची विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेड)
सीआयएन:एएए११००एमएए११००पीएलसी०३४२५५
नोंदीकृत कार्यालय: तळमजला, अर्जुन हाईवू, सव्हे क्र.४५-४बी, सव्हे पार्कच्या मागे, नांदिवली रोड, डोंबिवली पूर्व-४२१२०९. वेबसाईट: www.vishvprabhaventures.com
ई-मेल: cosec@vishvprabhaventures.com
वॉर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहावाचिता ४५ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील प्रकल्प विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता तळमजला, अर्जुन हाईवू, सव्हे क्र.४५-४बी, सव्हे पार्कच्या मागे, नांदिवली रोड, डोंबिवली पूर्व-४२१२०९ येथे गुळावर, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी दु. १२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

१. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदव्हावर घेणे.
२. कंपनीचे कंपनी सचिव व सहाय अधिकारी यांची नियुक्ती विचारात घेणे.
३. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता अंतर्गत वेव्यवस्थापकीय नियुक्ती करणे.
४. अर्धवर्षाच्या अनुमतीने हार प्रकल्प.
यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ नुसार कंपनीचे प्रतिभूतीपथीत व्यवहाराकरिता व्यापार डिब्रकी संचालक, अधिकारी व सर्व पदविध्द व्यक्तींसाठी जनतेकडे निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर सूचनात समाविष्ट माहिती कंपनीच्या www.vishvprabhaventures.com वेबसाईटवर गुंतवणूकदार संकेत विभागा अंतर्गत आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

विश्वप्रभा व्हर्चुअल लिमिटेडकरिता
सही/-
मिनेस ठाकरे
व्यवस्थापकीय संचालक
डिआयएन:०६४८०१२३

ठिकाण: डोंबिवली/ठाणे
दिनांक: ०६.११.२०१९

PUBLIC NOTICE

Take notice that our client Mrs. Ashaben Patel, who is the present owner of A/402, Om Ridhi Sidhi CHS Ltd., Rajendra Complex, CS Road, Dahisar (e), Mumbai - 400 068. Originally, she was owning the said flat with her deceased husband Late Shri Keshavlal Jivrajbhai Patel, who expired on 9/3/2009.

After his sad demise, his 50% share in the said flat was transferred in the name of our client Mrs. Ashaben Patel, with knowledge and consent of all the heirs.

Our client intend to sell the said flat to intended buyer/s, however, she is not having in her possession the Originals of pervious linking Agreements i.e Agreement dated 4th April, 1987 between M/s. Sadhna Constructions and Allahuddin Ibrahim Makda and another Agreement dated 7th October, 1994 between Allahuddin Ibrahim Makda and Bina Mukesh Shah and Mangalaben L. Shah.

If any person has any claim or objection of whatsoever for sell of said flat by our client, should intimate us in writing within 15 days from date of publication.

Pradip Shukla & Co.
Advocates & Notary
Chamber no. 7, 3rd floor,
Shree Hanuman Building
R.S. SapreMarg(Picket Road),
Mumbai 400 002

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. बलजीत सिंग हे फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, मोहीद हॉस्टेल, म्हणून जात इमारत, सीटीएस क्र.८२५(भाग), सव्हे क्र. ११११(डी), गाव आंबिवली, अंधेरी, मुंबई या जागेचे मालक आहेत, यांनी बँकेच्या नावे उपरोक्त फ्लॅट तारण करण्यासाठी इंडसट्रिज बँक लिमिटेडकडे संपर्क केलेला आहे. नोंदीवर असे आले आहे की, श्री. बलजीत सिंग (मुलगा) हे एकमेव कायदेशीर वास्तुदार आहेत, यापुढे नोंदीवर असे आहे की, श्री. बलजीत सिंग यांनी त्यांचे मयत वडिलांचे १००% शेअर वारसाहक्काने प्राप्त केले आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बंधीस, न्याय, वासाहक, भाडेपट्टा, मालकी हक्क, बहिष्कार, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर अधिकार, अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आदर्यक दस्तावेजांसह खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि ते त्याग केले आहेत.

गिरीश गाला (बी.कॉम.एलएलएम.)
कायदेशीर सल्लागार
दुकान क्र.३, त्रिवेणी सोसायटी, रामचंद्र लेन, एसएनडीटी कॉलेजजवळ, मालाड (प.), मुंबई-४०००६४.
मोव.:९९६९४०९२४/९७५७२६०४३१
ई-मेल: girishbgala@gmail.com
ठिकाण: मुंबई दिनांक:०८.११.२०१९

Lloydseel

लॉइड्स स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय: प्लॉट नं. ए-५/५, एमआयडीसी इंडस्ट्रील एरिया, सुबाब, किल्ला ठाणे-४२१४०९. फोन: ०२५२४-२२२२०९/७२, फॅक्स: ०२५२४-२२२२०३
सीआयएन: एए२९००एमएए११९०पीएलसी०८१२३५, ई-मेल: infoengg@lloyds.in, वेबसाईट: www.lloydsengg.in
३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही / अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(र.लाखान, इंग्रिपस व्यतिरिक्त)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		
		३०.०९.१९	३०.०६.१९	३०.०९.१८	३०.०९.१९	३०.०९.१८	३१.०३.१९
		अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	अलेखापरिहित	लेखापरिहित
१.	कालावधीकरिता कार्यकलातून एकूण उत्पन्न (निवळ)	५४७२.५०	३९९७.९०	२५९५.८५	५०७०.४०	३९६३.३०	५०७०५.४५
२.	कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा)(कर, अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर)	५०.६८	५१९.९५	७२.३७	२००.६३	२४२.५७	३५५.९३
३.	करपूर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा)(अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	५०.६८	५१९.९५	७२.३७	२००.६३	२४२.५७	३५५.९३
४.	करानंतर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा)(अपवादालक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	५०.६८	५१९.९५	७२.३७	२००.६३	२४२.५७	३५५.९३
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकथ उत्पन्न (कालावधीकरिता एकूण नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकथ उत्पन्न (करानंतर))	४६.०७	१४५.३५	७०.५२	१९५.२२	२३८.७७	२६९.०८
६.	भण्डा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रति भाग)	८९८६९८२८	८९८६९८२८	८९८६९८२८	८९८६९८२८	८९८६९८२८	८९८६९८२८
७.	मूळ व सोमिक्वत उत्पन्न प्रतिभाग (सांख्यिकीकरण नाही)(रु.)	०.०५	०.०२	०.०५	०.०२	०.०३	०.०३

दिप: १. सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com व एमएसईएलच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

२. वरील निष्कर्षांचे लेखा समीक्षक पुनर्विचारित करण्यात आले आणि तदनंतर ७ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटवार घेण्यात आले.

३. मागील संपलेल्या आठवे आठवे आठवे आठवे पुनर्निर्णय/पुनर्निर्णय करण्यात आले.

लॉइड्स स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता
सही/-
आशीष क. इंदूरकर
कार्यकारी अभियंता
दिनांक: ०६.११.२०१९
ठिकाण: मुंबई

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, एकात्मिक टाऊन (सा.बा.) विभाग, यांचे कार्यालय
Email: presidency.ec@mahapwd.com
दुर्धमनी क्र.:२२१९१५५, फॅक्स क्र.:२२०१६९७३

ई-निविदा सूचना क्र.७६ सन २०१९-२०२०

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुर्धमनी क्र.२२०१६९७५/२०१९६९७५) हे सक्षम व अनुभवी कंत्राटदारांकडून खालील कामाकरिता - १ नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, इलाखा श